

D

२०१८ -१९ पूर्णी

## टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

बी. ए. – (विशारद) – योग

परीक्षा : मे – २०२२

तृतीय वर्ष

सत्र – ६

विषयः– योग तत्त्वज्ञान (भाग-६) YC – (601)

दिनांक : २६/०५/२०२२

गुण : ६०

वेल : स. १०.०० ते दु. १२.३०

- सूचना :
१. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  २. उजवीकडील अंक त्या प्रश्नांचे गुण दर्शवितात.
  ३. उत्तरपत्रिकेत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नक्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

प्र.१. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही चार) (४०)

- १) पंचप्राणांविषयीचे विवरण लिहा.
- २) अंतःकरण पंचकवृत्ती स्पष्ट करा.
- ३) हठयोगातील हठ संकल्पना स्पष्ट करा.
- ४) हठ योगाचा परिचय लिहा.
- ५) हठयोगातील प्राणायाम कोणी व कसा करावा.
- ६) प्राणायामाच्या परिणामानुसार प्राणायामाची वर्गवारी सविस्तर लिहा.

प्र.२. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) (१०)

- १) पंचमहाभूतांचे पंचीकृत अंश स्पष्ट करा.
- २) हठयोगातील आसन संकल्पना स्पष्ट करा.
- ३) नाडीशोधन प्राणायाम स्पष्ट करा.
- ४) पूरक, रेचक, कुंभक स्पष्ट करा.

प्र.३. टिपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- १) पंचतन्मात्रा व कर्मेंद्रिये
- २) हठयोगातील आहार
- ३) प्राणायामाचे फल व लक्षणे
- ४) हठयोगातील मठ संकल्पना

-----

## **Translation in English**

### **Sub: Yoga Philosophy (Part – VI) (YC-601)**

#### **Instructions:**

- 1) All Questions are Compulsory.
  - 2) Figures to the right indicate full marks.
  - 3) In the case of any doubt the Marathi version shall be held to be authentic and final.
  - 4) While writing answers the respective question numbers must be mentioned in the Answer Book.
- 

**Q.1. Answer the following questions in detail. (Any Four) (40)**

- 1) Write a description of the Pancha Prana.
- 2) Explain the Aantakaran Panchak vrutti.
- 3) Explain the concept of Hatha in Hatha Yoga.
- 4) Write an introduction to Hatha Yoga.
- 5) Who and how to do pranayama in Hatha Yoga.
- 6) Write the classification of pranayama in detail according to the result of pranayama.

**Q.2. Answer the following questions in short. (Any Two) (10)**

- 1) Explain the Panchikrut Ansh of Panchmahabhuta.
- 2) Explain the concept of asana in Hatha Yoga.
- 3) Explain the Nadishodhan pranayam.
- 4) Explain the Purak, Rechak and Kumbhak.

**Q.3. Write short notes. (Any Two) (10)**

- 1) Panch tanmatra and Karmendriya
  - 2) Hatha Yoga diet
  - 3) Fruits and symptoms of pranayama
  - 4) Math concept in Hatha Yoga
-